

(Subject to Nagpur Jurisdiction)



BAJAJ STEEL INDUSTRIES LIMITED

C - 108, MIDC INDUSTRIAL AREA, HINGNA, NAGPUR-440028 (MS) INDIA Fax : +91-7104-237067
Tel. : +91-7104 238101-20 , E-mail : bsi@bajajngp.com, Website : www.bajajngp.com

CIN No. L27100MH1961PLC011936



BSIL/SD/2018-19/ 22

July 28, 2018

To,
BSE Limited
The Corporate Relationship Department,
1st Floor, New Trading Ring, Rotunda Building,
P.J. Towers, Dalal Street,
MUMBAI – 400 001

Scrip Code: 507944


Sub: Newspaper Clippings for Transfer of Equity Shares to IEPF

Dear Sir/ Madam,

In accordance with Rule 6 of Investors Education & Protection. Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and any amendment thereto, please find enclosed the copy of Newspaper Advertisement published in connection with transfer of equity shares to Investor Education & Protection Fund (IEPF) Authority.

Kindly take note of the same.

Yours Faithfully,
For Bajaj Steel Industries Limited


Divyanshu Vyas
Company Secretary



Cc : The Calcutta Stock Exchange Limited

Encl: As Above

EAST : S. No. 280 and S. No. 281 (Part)
 WEST : Property of Mr. Hanumant Sathe
 This Notice dated this 26th day of July, 2018.

G11, Ashoka Pavillion, Ground floor,
 Dr. Ambedkar Road, Pune 411 001
 Tel. No. 26114567/8, 26050990

CHANDAN M. PARWANI,
 Advocate.

Chakan Municipal Council, Tal. Khed, District - Pune

PUBLIC NOTICE

Declaration under section 60 (2) of the Maharashtra
 Regional & Town Planning Act 1966.
 No. MC/TP/TPS/3434/18 Date :- 27/07/2018

The Chakan Municipal Council by its General Body resolution
 No. 1, Dated 13.07.2018 has declared its intention to prepare
 the **Town Planning Scheme, Chakan No. 1** for the area shown
 on the plan and situated within the Municipal limits, in
 accordance with the provisions of section 60(1) of the
 Maharashtra Regional & Town Planning Act 1966;

Now in accordance with the provisions of section 60(3) of
 the Maharashtra Regional & Town Planning Act 1966; a copy
 of the declaration along with the plan showing the area to be
 included in the said Town Planning scheme (shown in pink
 verge) is kept open for inspection of the public at the office of
 the Municipal Council during working hours on all working
 days. Co-operation in this regard is solicited from the
 citizens. The area included in the said Town Planning
 scheme is bounded as stated below;

On the North :-
 On the East :-
 On the South :-
 On the West :-

} As shown pink verge boundary on plan.

Sd/- (Dr. NEELAM PATIL) Chief Officer, Chakan Municipal Council
 Sd/- (PRAVIN SHANTARAM GORE) Chairman Planning Comity Chakan, Municipal Council

Place :- Chakan
 Date :- 27/07/2018
 Sd/- (SHEKHAR SHRIRAM GHOGARE) President, Chakan Municipal Council

Indian Express dated 28-07-18

BAJAJ STEEL INDUSTRIES LIMITED

CIN : L27100MH1961PLC011936

Registered Office : Plot No. C-108, MIDC Industrial Area, Hingna,
 Nagpur - 440028 (MH) India.

Tel.: 07104 - 238101 - 20, Fax : 07104 - 237067;

E-mail : cs@bajajngp.com; Website : www.bajajngp.com,

NOTICE TO SHAREHOLDERS

This Notice is being published pursuant to the provisions of Section 124(6) of the
 Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority
 (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and any amendment thereto.

The rules, amongst other matters, contain provision for all shares in the name of
 Investor Education and Protection Fund (IEPF) Account in respect of which dividend
 has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more.
 Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has already
 sent individual notices to the concerned shareholders at their address registered
 whose shares are liable to be transferred to the IEPF, advising them to claim their
 dividends.

Further, in terms of Rule 6(3) of the Investor Education and Protection Fund Authority
 (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, the statement containing full
 details of shareholders and shares due for transfer to IEPF Authority is made available
 at our website www.bajajngp.com for information and necessary action by the
 shareholders. In case the Company does not receive any communication from the
 concerned shareholders on or before 22th October, 2018, the Company shall, with a
 view to complying with the requirements set out in the Rules, transfer the
 dematerialized shares to IEPF Authority by way of Corporate Action by the due date as
 per procedure stipulated in the Rules.

The concerned shareholder(s) holding shares in the physical form and whose shares
 are liable to be transferred to the IEPF authority, may note that upon transfer of shares
 to the IEPF Authority, the original share certificate(s) which are registered in their
 name will stand automatically cancelled and deemed negotiable. In case of aforesaid
 share(s) held in demat account, shall be debited from the shareholder(s) account. The
 concerned shareholders may note that upon transfer of shares to IEPF Account,
 including all benefits accruing on such shares, if any, the same can be claimed by them
 only from the IEPF Authority in form IEPF-5 for which details are available at
 www.iepf.gov.in by following procedure prescribed under the Rules.

In case the shareholders have any queries on the subject matter and Rules, they may
 contact to Mr. Divyanshu Vyas, Company Secretary & Compliance Officer of Bajaj Steel
 Industries Limited at Tel: 07104 - 238101- 20 & E-mail id: cs@bajajngp.com or
 contact our Registrar and Transfer Agents Adroit Corporate Services Private Limited
 17/20, Jaferbhoy Industrial Estate, 1st Floor, Makwana Road, Marol Naka, Andheri
 (East), Mumbai 400 059 Tel: +91 - 022 - 4227 0400 E-mail: info@adroitcorporate.

PLACE : Nagpur For Bajaj Steel Industries Limited
 DATE : 25.07.2018 Divyanshu Vyas
 Company Secretary

POSSESSION NOTICE



HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LIMITED

Branch : HDFC House, Pandit Ravishankar Shukla Marg, Civil Lines, Nagpur-440001 | CIN L70100MH1977PLC019916 | Website: www.hdfc.com

Whereas the **Authorised Officer/s of Housing Development Finance Corporation Limited**, under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of
 Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices
 under Section 13 (2) of the said Act, calling upon the following borrower(s) to pay the amounts mentioned against their respective names together with interest thereon at the applicable
 rates as mentioned in the said notices, within 60 days from the date of the said Notice/s, incidental expenses, costs, charges etc till the date of payment and / or realisation.

Sr. No.	Name of Borrower (s)	Outstanding Dues	Date of Demand Notice	Date of Possession	Description of Immovable Property (ies) / Secured Asset (s)
1.	Mr. Thoke Ashish Prashant	Rs. 2355437/- as on 31 January 18*	10-Mar-18	25-Jul-18	The undivided 15.125 percent share and interest in all those pieces and parcel of land bearing Plot no.s 169 and 170 out of the layout of BHARATIYA GRUHA SAMASYA NIWARAN SANSTHA, NAGPUR, containing by total admeasurement 261.2370 Sq. Mtrs. Being a portion of the entire land bearing KH. Nos 100/2, and 103/2 of Mouza- SOMALWADA, P.S.K. 44 bearing Corporation House No. 3536/169 + 170, City Survey No. 573 and sheet No. 698 of Mouza-Somalwada, Morya Apartments, Apartment no.302, 3rd Floor situated near Manish Nagar, Somalwada, Nagpur within the Limits of the Nagpur Municipal Corporation Ward No.15 in Tahsil and District - Nagpur.

*with further interest as applicable, incidental expenses, costs, charges etc incurred till the date of payment and / or realisation.
 However, since the borrower/s mentioned hereinabove have failed to repay the amounts due, notice is hereby given to the borrower/s mentioned hereinabove in particular and to the public in general that the Authorised Officer/s of HDFC have taken physical possession of the immovable property(ies) / secured asset(s) described herein above in exercise of powers conferred on him/them under Section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned above.
 The borrower(s) mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the aforesaid Immovable Property(ies) / Secured Asset(s) and any dealings with the said Immovable Property (ies) / Secured Asset(s) will be subject to the mortgage of Housing Development Finance Corporation Ltd.
 Borrower(s) attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured asset/s.

Copies of the Panchanama drawn and Inventory made are available with the undersigned, and the said Borrower is requested to collect the respective copy from the undersigned on any working day during normal office hours.

Date: 28th July, 2018. For Housing Development Finance Corporation Ltd.
 Place: Nagpur Sd/-
 Authorised Officer